

बजाज फायनान्स लिमिटेड

निवासी व्यक्तींसाठी मुदतठेव अर्जाचे प्रपत्र

सर्वोच्च सुरक्षितता	ठेवीच्या बदल्यात कर्ज उपलब्ध
CRISIL AAA/स्टेबल आणि (ICRA)AAA (स्टेबल) रेटिंग	भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ठेव ठेवल्याच्या तारखेपासून ३ महिन्यांनंतर, बजाज फायनान्स लिमिटेडच्या नियम व अटीच्या अधीन राहून ठेवीच्या मुदल रकमेच्या ७% पर्यंत ठेवीवर कर्ज उपलब्ध असते. अशा कर्जावरील व्याज ठेवीवर मिळणाऱ्या व्याजाच्या २% अधिक असेल. अल्पवयीन आणि अनिवासी भारतीय व्यक्तींकडून आलेल्या ठेवींसाठी ही सुविधा उपलब्ध नाही.

व्याजदर (% दरसाल), ५ कोटी रुपयांपर्यंतच्या ठेवींसाठी वैध (१ जुलै २०२२ पासून प्रभावी)

नवीन/विद्यमान ग्राहकांसाठी

कालावधी (कोष्टक २ वगळून)	ठेवीवरील व्याजदर				
	कोष्टक १				
	संचयी	बिगर-संचयी			
	मुदतपूर्तीनंतर	मासिक	तिमाही	अर्धवार्षिक	वार्षिक
१२ - २३ महिने	६.२०%	६.०३%	६.०६%	६.११%	६.२०%
२४ - ३५ महिने	६.९५%	६.७४%	६.७८%	६.८३%	६.९५%
३६ - ६० महिने	७.४०%	७.१६%	७.२०%	७.२७%	७.४०%

कालावधी	ठेवीवरील व्याजदर				
	कोष्टक २				
	संचयी	बिगर-संचयी			
	मुदतपूर्तीनंतर	मासिक	तिमाही	अर्धवार्षिक	वार्षिक
१५ महिने	६.४०%	६.२२%	६.२५%	६.३०%	६.४०%
१८ महिने	६.५०%	६.३१%	६.३५%	६.४०%	६.५०%
२२ महिने	६.६५%	६.४६%	६.४९%	६.५४%	६.६५%
३० महिने	७.०५%	६.८३%	६.८७%	६.९३%	७.०५%
३३ महिने	७.१५%	६.९३%	६.९७%	७.०३%	७.१५%
४४ महिने	७.५०%	७.२५%	७.३०%	७.३६%	७.५०%

ज्येष्ठ नागरिकांकडून प्राप्त ठेवींसाठी

कालावधी (कोष्टक ४ वगळून)	ठेवीवरील व्याजदर				
	कोष्टक ३				
	संचयी	बिगर-संचयी			
	मुदतपूर्तीनंतर	मासिक	तिमाही	अर्धवार्षिक	वार्षिक
१२ - २३ महिने	६.४५%	६.२७%	६.३०%	६.३५%	६.४५%
२४ - ३५ महिने	७.२०%	६.९७%	७.०१%	७.०८%	७.२०%
३६ - ६० महिने	७.६५%	७.३९%	७.४४%	७.५१%	७.६५%

कालावधी	ठेवीवरील व्याजदर				
	कोष्टक ४				
	संचयी	बिगर-संचयी			
	मुदतपूर्तीनंतर	मासिक	तिमाही	अर्धवार्षिक	वार्षिक
१५ महिने	६.६५%	६.४६%	६.४९%	६.५४%	६.६५%
१८ महिने	६.७५%	६.५५%	६.५९%	६.६४%	६.७५%
२२ महिने	६.९०%	६.६९%	६.७३%	६.७९%	६.९०%
३० महिने	७.३०%	७.०७%	७.११%	७.१७%	७.३०%
३३ महिने	७.४०%	७.१६%	७.२०%	७.२७%	७.४०%
४४ महिने	७.७५%	७.४९%	७.५३%	७.६१%	७.७५%

टीप: पुढील पानावर वैधानिक जाहिरातीत उल्लेख केलेल्या ठेवीच्या किमान रकमेच्या अधीन राहून.

बजाज फायनान्स लिमिटेड

सीआयएन-L65910MH1987PLC042961

नोंदणीकृत कार्यालय: आकुर्डी, पुणे ४११ ०३५.

कॉर्पोरेट कार्यालय: ४था मजला, बजाज फिनसर्व्ह कॉर्पोरेट कार्यालय, पुणे-अहमदनगर रस्त्यालगत, विमान नगर, पुणे ४११ ०१४.

४३

ठेव अर्ज फॉर्म / प्रपत्र (निवासी व्यक्ती)

बजाज फायनान्स लिमिटेड

दिनांक _____ स्थळ _____ कोड _____ उप _____ कोड _____

स्रोत _____ एसएफडीसी _____ अर्ज _____

चॅनल: _____ संदर्भ क्र. _____ फॉर्म क्र. _____

बजाज फायनान्स लिमिटेडचे कर्मचारी किंवा अधिकृत वितरकाद्वारे भरले जाणे.

I/We apply for ☐ fresh or ☐ renewal (old deposit ID _____) of deposit

भरणा करण्याची पद्धत (नूतनीकरण अर्जासाठी लागू नाही)

☐ आरटीजीएस / एनईएफटी

लाभार्थी नाव: **Bajaj Finance FD**,
आयएफएससी: **INDB0000006** (B नंतरची सर्व ६ एकके शून्ये आहेत)
बँक खाते क्र.: **ZBAJAJFD (Z, Bajaj आणि FD मध्ये रिकामी जागा नाही)** #
बँकेचे नाव: इंडसइंड बँक, नरीमन पॉइंट, मुंबई

नॉंद करा: ऑनलाइन निधी हस्तांतरणासाठी कॅन्सल केलेला चेक अनिवार्य आहे.
चेक/यूटीआर क्र. _____
चेक/व्यवहार दिनांक

D	D	M	M	Y	Y	Y	Y
---	---	---	---	---	---	---	---

बँक खाते क्र.

--	--	--	--	--	--	--	--	--	--	--	--	--	--	--	--

आयएफएससी

--	--	--	--	--	--	--	--	--	--	--	--	--	--	--	--

बँकेचे नाव _____
शाखा _____

☐ चेक

आदाता खाते चेक प्रति
“**Bajaj Finance Ltd. A/c 00070350006738**”
(चेकवर प्रथम खातेधारकाचे नाव दर्शविलेले पाहिजे.
अन्यथा बँक स्टेटमेंटची आवश्यकता लागेल.)*

#संख्यात्मक खाते क्रमांक, इंडसइंड बँकेच्या विशेष संग्रह कोड द्वारे “ZBAJAJFD” असा प्रतिस्थापित करण्यात आला आहे.

व्याज आणि विमोचन चुकते करण्याच्या सूचना (माझ्या/आमच्या नावे असलेले बँक खाते)

- ☐ वर नमूद केलेल्या गुंतवणूक खात्यात भरणा करा किंवा
- ☐ खाली नमूद केलेल्या अन्य बँक खात्यात भरणा करा (कॅन्सल केलेल्या चेकची प्रत अनिवार्य आहे)

बँक खाते क्र.

--	--	--	--	--	--	--	--	--	--	--	--	--	--	--	--

 आयएफएससी

--	--	--	--	--	--	--	--	--	--	--	--	--	--	--	--

बँकेचे नाव _____ शाखा _____

ठेव तपशील

ठेव रक्कम (संख्येत)	ठेव रक्कम (शब्दांत)	ठेव अवधि (महिन्यांमध्ये)	अवधि (शब्दांत)
☐ ५०,००० ☐ १,००,००० ☐ २,००,००० ☐ ३,००,००० ☐ ५,००,००० ☐ अन्य		☐ १२ ☐ १५ ☐ १८ ☐ २२ ☐ २४ ☐ ३० ☐ ३३ ☐ ३६ ☐ ४४ ☐ ६० (शिफारस केलेले) ☐ अन्य अवधि	

व्याज वितरण सूचना	परिपक्वतेनंतरच्या सूचना
संचयी योजना ☐ परिपक्वतेच्या वेळी भांडवलासहित (कमाल बचतीसाठी शिफारस केलेले) बिगर-संचयी योजना ☐ वार्षिक ☐ अर्धवार्षिक ☐ त्रैमासिक ☐ मासिक	☐ भांडवल + व्याज नूतनीकरण करा (शिफारस केलेले) ☐ केवळ भांडवल नूतनीकरण करा ☐ परिपक्वतेच्या वेळी चुकते करा (निवडलेले नसल्यास डिफॉल्ट)

भांडवल देय प्रति: ☐ प्रथम खातेधारक ☐ कोणीही किंवा उत्तरजीवी ☐ एकतर किंवा उत्तरजीवी

नॉंद करा: एकल अर्जदार किंवा कोणताही पर्याय न निवडण्याच्या स्थितीमध्ये प्रथम खातेधारक डिफॉल्ट/प्रथम पर्याय म्हणून गणला जाईल.

अटी व शर्तीनुसार मुदतपुरती तारखेच्या किमान २४ तास अगोदर नुतनीकरण अर्ज प्राप्त होण्याच्या अधीन असेल.

हा फॉर्म भरल्यानंतर, पुढे काय ?

पायरी १	पायरी २	पायरी ३	जर आमच्याकडून तुमच्याशी संपर्क झाला नाही तर...
दिवस १	दिवस २-३	दिवस ३-४	
फॉर्मची स्वीकृती	नियत ठेव अभिस्वीकृती	Fixed Deposit Receipt	
बजाज फायनान्सच्या शाखेमध्ये संपूर्ण अर्ज फॉर्म जमा केला गेला आहे.	noreply@bajajfinserv.in. द्वारे तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांक आणि ईमेल आयडी वर नियत ठेव अभिस्वीकृती (एफडीए) पाठवली जाईल.	पायरी १ आणि २ च्या पूर्ततेनंतर नियत ठेव पावती रवाना केली जाते.	दस्तऐवजांची अपूर्णता किंवा भरणा तपशीलांमधील विसंगतीमुळे अर्ज स्थगित ठेवला असण्याची शक्यता असू शकते.
💡 -जर तुम्ही बजाज फायनान्स प्रतीनिधी/ अधिकृत भागीदार यांच्याकडून सहाय्य घेत असाल, तर त्यांच्याकडून फॉर्म बजाज फायनान्सच्या शाखेमध्ये जमा केला गेला आहे ना हे तपासून घ्या.	💡 -पायरी १ च्या पूर्ततेनंतर २ दिवसांच्या आत तुम्ही अभिस्वीकृती मिळण्याची अपेक्षा करावी.	💡 -प्रत्यक्ष एफडीआर ३-४ दिवसांच्या आत नोंदणीकृत संपर्क पत्त्यावर रवाना केली जाते. त्याशिवाय एक डिजिटल एफडीआर तुमच्या नोंदणीकृत ईमेल आयडी वर पाठवली जाते.	💡 -तुम्हाला विनंती आहे की तुमचे बजाज फायनान्स प्रतीनिधी/ अधिकृत भागीदार यांच्याशी संपर्क करा.

प्रथम अर्जदार तपशील (अनिवार्य)

☐ नवीन ग्राहक (कृपया पृष्ठ ६ वर दिलेला केवायसी फॉर्म भरा)

☐ विद्यमान ग्राहक (ग्राहक आयडी)

किंवा ठेव आयडी

जर तुम्ही एक विद्यमान बीएफएल ग्राहक असाल, तर नियत ठेव पावतीवर तुमचा ग्राहक आयडी दिसू शकेल, किंवा तुमचा मोबाइल क्रमांक आणि ओटीपी च्या सहाय्याने लॉगइन करून Experia=>My profile=>Personal details मध्ये पहा. विद्यमान ग्राहकाच्या बाबतीत, जर केवायसी माहितीत एखादा बदल असेल, तर कृपया पृष्ठ ६ वर दिलेला केवायसी फॉर्म भरा. किंवा

☐ मी याद्वारे पुष्टी करतो की माझ्या KYC स्थितीत (म्हणजे माझी ओळख आणि पत्ता कागदपत्रे) कोणताही बदल झालेला नाही आणि ते माझ्या KYC दस्तऐवजानुसार (ओळख आणि पत्त्याच्या पुराव्याकडे) बजाज फायनान्स लिमिटेडला सुपुर्द केलेले आहेत.

सीकेवायसीआर क्र./केआयएन (अनिवार्य नाही)

जर तुम्ही एक म्युच्युअल फंड गुंतवणूकदार असाल, तर तुम्हाला हे एएमसी कडून प्राप्त होईल. तुम्हाला तुमच्या क्रेडिट कार्ड जारीकर्त्याकडूनही हे प्राप्त करता येऊ शकेल.

नांव ☐ श्री. ☐ कु. ☐ सौ.

पत्ता

पालकाचे नाव

(अर्जदार अल्पवयीन असल्यास)

अर्जदाराचा जन्मदिनांक

अर्जदाराचा/पालकाचा मोबाइल क्र.

पॅन/फॉर्म ६० (पॅन चे नियत वाटप झाले नसल्यास)

अर्जदाराचा/पालकाचा ईमेल आयडी

१५ जी/एच सादर केले आहे?

☐ हो

नोंद करा: तुम्ही आमच्या ग्राहक सेवा पोर्टल Experia च्या माध्यमातूनही नंतर फॉर्म १५ जी/एच अद्ययावत करू शकता. संदर्भ-नियम आणि अटी मधील कलम ९ (i), (ii) आणि (iii).

वर्ग (लागू असेल तेथे टिक करा)

☐ संचालकाचे नातेवाईक

☐ बीएफएल चे संचालक

☐ बीएफएल चे प्रवर्तक

☐ कर्मचारी

☐ ज्येष्ठ नागरिक (६० वर्षे किंवा अधिक)

☐ भागधारक (डीपी/ग्राहक आयडी)

☐ सार्वजनिक सदस्य

टीप: संचालकाच्या नातेवाईकाच्या बाबतीत: संचालकाचे नांव

संचालकाशी नाते

Power of Attorney (POA) details, as applicable (please fill in the KYC form given in page 6)

नांव ☐ श्री. ☐ कु. ☐ सौ.

जन्मदिनांक

पॅन/फॉर्म ६०

द्वितीय अर्जदार तपशील

☐ नवीन ग्राहक (कृपया पृष्ठ ६ वर दिलेला केवायसी फॉर्म भरा)

☐ विद्यमान ग्राहक (ग्राहक आयडी)

किंवा ठेव आयडी

जर तुम्ही एक विद्यमान बीएफएल ग्राहक असाल, तर नियत ठेव पावतीवर तुमचा ग्राहक आयडी दिसू शकेल, किंवा तुमचा मोबाइल क्रमांक आणि ओटीपी च्या सहाय्याने लॉगइन करून Experia=>My profile=>Personal details मध्ये पहा. विद्यमान ग्राहकाच्या बाबतीत, जर केवायसी माहितीत एखादा बदल असेल, तर कृपया पृष्ठ ६ वर दिलेला केवायसी फॉर्म भरा. किंवा

☐ मी याद्वारे पुष्टी करतो की माझ्या KYC स्थितीत (म्हणजे माझी ओळख आणि पत्ता कागदपत्रे) कोणताही बदल झालेला नाही आणि ते माझ्या KYC दस्तऐवजानुसार (ओळख आणि पत्त्याच्या पुराव्याकडे) बजाज फायनान्स लिमिटेडला सुपुर्द केलेले आहेत.

सीकेवायसीआर क्र./केआयएन (अनिवार्य नाही)

जर तुम्ही एक म्युच्युअल फंड गुंतवणूकदार असाल, तर तुम्हाला हे एएमसी कडून प्राप्त होईल. तुम्हाला तुमच्या क्रेडिट कार्ड जारीकर्त्याकडूनही हे प्राप्त करता येऊ शकेल.

नांव ☐ श्री. ☐ कु. ☐ सौ.

पत्ता

पालकाचे नाव

(अर्जदार अल्पवयीन असल्यास)

अर्जदाराचा जन्मदिनांक

अर्जदाराचा/पालकाचा मोबाइल क्र.

पॅन/फॉर्म ६० (पॅन चे नियत वाटप झाले नसल्यास)

अर्जदाराचा/पालकाचा ईमेल आयडी

वर्ग (लागू असेल तेथे टिक करा)

☐ संचालकाचे नातेवाईक

☐ बीएफएल चे संचालक

☐ बीएफएल चे प्रवर्तक

☐ कर्मचारी

☐ ज्येष्ठ नागरिक (६० वर्षे किंवा अधिक)

☐ भागधारक (डीपी/ग्राहक आयडी)

☐ सार्वजनिक सदस्य

टीप: संचालकाच्या नातेवाईकाच्या बाबतीत: संचालकाचे नांव

संचालकाशी नाते

ठेवीसाठी नामनिर्देशन: फॉर्म डीए १: आरबीआय च्या अधिनियम १९३४ मधील ४५ क्यूबी कलम अंतर्गत (नामनिर्देशनाची खूप जास्त शिफारस केली आहे)

तुम्हाला यावर निर्णय घ्यायला वेळ हवा असल्यास, तुम्ही नंतरही नामनिर्देशन करू शकता

☐ मी/आम्ही वरील नमूद ठेवीदार नामनिर्देशन करू इच्छित नाही

☐ मी/आम्ही तुमच्या नोंदीतील विद्यमान पत्त्यावर राहणारे वरील नमूद ठेवीदार, माझ्या/आमच्या/अल्पवयीनाच्या मृत्यूच्या स्थितीमध्ये या ठेवीची रक्कम बजाज फायनान्स लिमिटेड द्वारे परत देता येऊ शकेल म्हणून पुढील व्यक्तीला नामनिर्देशित करत आहे.

१. *नामनिर्देशित व्यक्तीचे नाव आणि पत्ता

ठेवीदाराशी नाते

कृपया नामनिर्देशित व्यक्तीचा जन्मदिनांक DD/MM/YYYY या स्वरूपात प्रविष्ट करा

नामनिर्देशित व्यक्तीचा मोबाइल क्र.

नामनिर्देशित व्यक्तीचा ईमेल आयडी

२. *या दिनांकाला नामनिर्देशित व्यक्ती अल्पवयीन असल्याने, मी/आम्ही (पालकाचे नाव)

वय

पत्ता

ला नामनिर्देशित व्यक्ती अल्पवयीन असण्याच्या काळात माझा/आमचा/अल्पवयीनाचा मृत्यू झाल्यास नामनिर्देशित व्यक्तीच्या वतीने उल्लेखित ठेवीची रक्कम प्राप्त करण्यास नियुक्त करतो.

तुम्हाला माहित होते का: एकदा नामनिर्देशित व्यक्ती सज्जान झाली, की पालकाचे तपशील गैरलागू आणि अग्राह्य होतात.

सर्व अर्जदारांची दिनांकासहित स्वाक्षरी/अंगठ्याचा ठसा:

प्रथम अर्जदार/पालकांसाठी अनिवार्य

द्वितीय अर्जदार/पालकांसाठी अनिवार्य

आमच्यावर विश्वास दर्शविल्याबद्दल धन्यवाद.

अर्जाची पोचपावती (कृपया पृष्ठाच्या मागील बाजूस पहा)

अर्ज क्रमांक

अर्जदाराचे नाव

चेक/यूटीआर क्र.

रक्कम रु.

अवधि

महीने

ROI* % बँकेचे नाव

शाखा

खाते प्रकार

बँक खाते क्र.

आयएफएससी

व्यवहार

दिनांक

wecare@bajajfinserv.in वर आम्हाला ईमेल लिहा किंवा ८६९८०१०१०१ वर आमच्या आयव्हीआर ला कॉल करा.

*अर्जाची पोचपावती नियत ठेव पावतीच्या जारी करणे/अस्वीकृती पर्यंतच वैध आहे.

*ठेवीवरील देय व्याजाची गणना बीएफएल कडून रक्कम मिळाल्याच्या/वसुलीच्या तारखेपासून केली जाईल.

बजाज फायनान्स लिमिटेडसाठी

पृष्ठ ४

क्नो युवर कस्टमर (KYC) आणि FATCA/CRS फॉर्म

स्थानिक भाषा घोषणा पत्र

English	☐	I/We confirm that the content of this Application / Terms and Conditions were read out and explained to me / us in English and I/We confirm to have understood the same.
Hindi	☐	मैं/हम यह पुष्टि करता हूँ/करती हूँ/करते हैं कि इस आवेदन/नियम एवं शर्तों की सामग्री को हिंदी में पढ़ कर मुझे/हमें समझाया गया था और मैं/हम उनके समझने की पुष्टि करता हूँ/करती हूँ/करते हैं।
Bengali	☐	আমি /আমরা নিশ্চিত করছি যে এই আবেদন /নিয়ম এবং শর্তাবলী সম্পর্কে বিস্তারিত সামগ্রীটি পড়েছি এবং আমাকে /আমাদের সেটা বাংলায় ব্যাখ্যা করে বোঝানো হয়েছে এবং আমি /আমরা এটিকে বুঝেছি বলে নিশ্চয়তা প্রদান করছি
Tamil	☐	இந்த விண்ணப்பம்/வரையறைகள் மற்றும் நிபந்தனைகளிலுள்ள விபரங்களை எனக்கு / எங்களுக்கு தமிழில் படித்துக் காட்டி விளக்கப்பட்டது என்றும் அவற்றை நான்/நாங்கள் புரிந்து கொண்டிருக்கிறேன்/புரிந்து கொண்டிருக்கிறோம் என்று நான்/நாங்கள் உறுதி அளிக்கிறோம்.
Punjabi	☐	ਮੈਂ/ਅਸੀਂ ਪੁਸ਼ਟੀ ਕਰਦੇ ਹਾਂ ਕਿ ਇਸ ਬਿਣੈ-ਪੱਤਰ/ਨਿਯਮ ਅਤੇ ਸ਼ਰਤਾਂ ਦੀ ਸਮੱਗਰੀ ਮੈਨੂੰ/ਸਾਨੂੰ ਪੰਜਾਬੀ ਵਿੱਚ ਪੜ੍ਹ ਕੇ ਸੁਣਾਈ ਗਈ ਅਤੇ ਸਮਝਾਈ ਗਈ ਸੀ ਅਤੇ ਮੈਂ/ਅਸੀਂ ਪੁਸ਼ਟੀ ਕਰਦੇ ਹਾਂ ਕਿ ਸਾਨੂੰ ਇਸ ਦੀ ਸਮਝ ਲੱਗ ਗਈ ਹੈ।
Urdu	☐	میں/ہم تصدیق کرتا ہوں/کرتے ہیں کہ اس درخواست/ شرائط و ضوابط کے متن کو مجھے/ہمیں انگریزی میں پڑھ کر سنا دیا گیا ہے اور اس کی وضاحت کردی گئی ہے اور میں/ہم تصدیق کرتا ہوں/کرتے ہیں کہ میں/ہم نے اسے سمجھ لیا ہے۔
Malayalam	☐	ഈ അപേക്ഷ / നിബന്ധനകളും വ്യവസ്ഥകളും എന്നിവയിലെ ഉള്ളടക്കം എന്നിക്ക്/ഞങ്ങൾക്ക് വായിച്ചുതരികയും മലയാളത്തിൽ എന്നിക്ക്/ഞങ്ങൾക്ക് വിശദീകരിച്ചുതരികയും ചെയ്തതായി ഞാൻ / ഞങ്ങൾ സ്ഥിരീകരിക്കുന്നു. എന്നിക്ക്/ഞങ്ങൾക്ക് അവ മനസ്സിലായി എന്ന് ഞാൻ / ഞങ്ങൾ സ്ഥിരീകരിക്കുകയും ചെയ്യുന്നു.
Gujarati	☐	આથી હું/અમે એ વાતની પુષ્ટિ કરીએ છીએ કે, આ અરજી/નિયમો અને શરતોના લખાણને મારી/અમારી સમક્ષ ગુજરાતીમાં વાંચી સંભળાવવામાં આવ્યું હતું અને અમને સમજાવવામાં આવ્યું હતું અને મેં/અમે તેને સમજી લીધું હોવાની હું/અમે પુષ્ટિ કરું છું/કરીએ છીએ.
Telugu	☐	ఈ అప్లికేషన్/నియమ నిబంధనల్లోని విషయంనాకు/మాకు తెలుగులోచదివి వినిపించబడిందని మరియు వివరించబడిందని మరియు నేను/మేము దీనిని అర్థం చేసుకున్నామని నేను/మేము ధృవీకరిస్తున్నాం.
Oriya	☐	ମୁଁ/ଆମେ ସ୍ୱାକ୍ଷର କରୁଅଛୁ ଯେ ଏହି ଦରଖାସ୍ତ/ନିୟମ ଓ ସର୍ତ୍ତାବଳୀର ବିଷୟବସ୍ତୁ ଆମକୁ ଇଂରାଜୀରେ ପଢ଼ି ଶୁଣାଇ ଦିଆଯାଇଛି ଏବଂ ବୁଝାଯାଇଛି ଏବଂ ମୁଁ/ଆମେ ତାହାକୁ ବୁଝିଥିବା ସମ୍ମତ କରୁଅଛୁ ।
Kannada	☐	ಈ ಮೂಲಕ ನಾನು/ಪತ್ರದಲ್ಲಿರುವ ನಿಮಯ ಮತ್ತು ಷರತ್ತುಗಳನ್ನು ನಮಗೆ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಓದಿ ಹೇಳಲಾಗಿದೆ ಮತ್ತು ನಾನು/ನಾವು ಅದನ್ನು ಅರ್ಥೈಸಿಕೊಂಡಿದ್ದೇವೆ.
Marathi	☐	मी/आमी यास पुष्टी देतो/देते की या अर्जातील/नियम व अटीमधील मजकूर मला/आम्हाला मराठीत वाचून दाखवण्यात आला आणि समजावून देण्यात आला आणि मला/आम्हाला तो समजला असल्याची मी/आमी पुष्टी देतो/देते.
Assamese	☐	মই/আমি নিশ্চিতি কৰিছো যে এই আবেদন / নীতি আৰু চৰ্তাৱলীত থকা সবিশেষ তথ্য আমি ভালদৰে পঢ়িছো আৰু মোক / আমাক এই বিষয়ে সবিশেষ অসমীয়াত বাখ্যা কৰি বুজোৱা হৈছে আৰু মই / আমি এই বিষয়ে সমগ্র কথা বুজি পাইছো বুলি নিশ্চিতি প্রদান কৰিলো।
Konkani	☐	ह्या अर्जाची/नेम आनी अटींची सामुग्री कोंकणी भाशेंतल्यान वाचून दाखोवन, म्हाका/आमकां वर्णीत केल्या हाची हांव/आमी खात्री दितां/दितात आनी हांव/आमी ती समजलां/समजल्यात म्हूण खात्री दितां/दितात.

 प्रथम अर्जदार/पालकाची सही

 द्वितीय अर्जदार/पालकाची सही

खाते उघडण्यासाठी केवायसी दस्तऐवजीकरण

कृपया लक्षात ठेवा की हे दिशानिर्देश आरबीआय च्या नो युवर कस्टमर' केवायसी दिशानिर्देश, २०१६ च्या प्रधान दिशानिर्देशांवर आधारित आहेत, जे १२ जुलै २०१८ रोजी अद्ययावत केले गेले आहेत आणि त्यानंतर झचड आणि गखउख अधिसूचना जारी केल्या गेल्या.

(क) व्यक्तीच्या खात्यासाठी आणि लाभार्थी मालक / अधिकृत स्वाक्षरीकर्ता / पॉवर ऑफ अटर्नी धारक

यांच्यासाठी केवायसी दस्तऐवज:

- (१) एक अलिकडचा फोटो.
- (२) पॅन किंवा पॅन वाटप झाले नसल्यास फॉर्म ६०.
- (३) अधिकृत वैध दस्तऐवजांपैकी (ओव्हीडीज) एकाची प्रमाणित प्रत*: वैध पासपोर्ट, वैध ड्राइव्हिंग लायसन्स, भारतीय निवडणूक आयोगाने जारी केलेले मतदार ओळखपत्र, आधार क्र. धारणेचा पुरावा (म्हणजे गखउख वेबसाइटवरून डाऊनलोड केलेले आधार पत्र, आधार कार्ड), नरेगा द्वारे जारी केलेले आणि राज्य सरकारच्या अधिकाऱ्याने व्यवस्थित स्वाक्षांकित केलेले जॉब कार्ड.

जर ओव्हीडी वर ग्राहकाचा चालू पत्ता नसेल, तर खाली सूचीबद्ध केलेले दस्तऐवज मिळवा, जे पत्त्याचा पुरावा म्हणून सीमित हेतु साध्य करण्यासाठी डीम्ड टू बी ऑफिशियली वॉलिड डॉक्युमेंट्स (डीओव्हीडी) म्हणून गणले जातात आणि पत्त्याचा पुरावा म्हणून सीमित हेतु साध्य करतात.

- (१) ग्राहकाच्या नावाची सेवा बिले, जी कोणत्याही सेवा प्रदात्याची असून दोन महिन्यांपेक्षा जास्त जुनी नसावी (वीज, टेलिफोन, पोस्ट-पेड मोबाइल फोन, पाइपड गॅस, पाण्याचे बिल).
- (२) प्रॉपर्टी किंवा म्युनिसिपल टॅक्सची पावती.
- (३) सरकारी विभागांद्वारे किंवा सार्वजनिक क्षेत्र उपक्रमांतील निवृत्त कर्मचाऱ्यांना जारी केलेले पेन्शन किंवा पॅमिली पेन्शन पेमेंट ऑर्डर्स (पीपीओ), त्यात पत्ता असल्यास.
- (४) राज्य सरकार किंवा केंद्र सरकारचे विभाग, वैधानिक आणि नियामक मंडळे, क्षेत्रातील उपक्रम, शेड्यूलड व्यावसायिक बँका, आर्थिक संस्था, आणि सूचीबद्ध कंपन्या यांच्या नियुक्त्याने जारी केलेले निवासाच्या निश्चितीचे पत्र आणि नियुक्त्याद्वारे निवासाच्या वाटपाचा अधिकृत लिव्ह अँड लायसन्स करार.

जर ग्राहक चालू पत्त्यासाठी डीओव्हीडी जमा करत असेल, तर ग्राहकाने (अ)(३) मध्ये नमूद केल्याप्रमाणे, चालू पत्ता अद्ययावत केलेला एक ओव्हीडी, डीओव्हीडी जमा करण्याच्या तीन महिन्यांच्या आत जमा करणे अत्यावश्यक आहे.

हे पान जाणून घेऊन विकास
देवण्यात आले आहे